

LOGIC

SEMESTER - I

Name of the Topic

१. तर्कशास्त्राचे स्वरूप

व्याख्या — "तर्कशास्त्र हे विचाराचे शास्त्र आहे."

"Logic is a Science of thought "

" Logic is a Science of inference"

eg . १. सर्व तत्वज्ञानी हुशार असतात.

२. प्लेटो हा तत्वज्ञानी हुशार आहे.

१. प्लेटो हा तत्वज्ञानी हुशार आहे.

विगमन व निगमन अनुमान

" सामान्याकडून विशिष्टाकडे जाण्याच्या प्रवाहाला निगमन म्हणतात "

eg. १. सर्व मानवी बुध्दीनिष्ठ आहेत.

२. सॉक्रेटिस मानव आहे.

१:: सॉक्रेटिस बुध्दीनिष्ठ मानव आहे.

" विशिष्टाकडून सामान्याकडे नाण्याच्या प्रवाहाला विगमन म्हणतात "

उदा. १. सर्व माता प्रेमळ असतात.

२. सारिका ही माता आहे.

१:: सारिका ही प्रेमळ माता आहे.

विगामी अनुमान आणि निगामी अनुमान यांच्यातील फरक.

- १. अनुमानाची दिशा
- २. तार्किक अनिर्वायिता.
- ३. अनुभव निरपेक्ष व अनुभव सापेक्ष.
- ४. आकारिक सत्य व वास्तविक सत्य.
- ५. निष्कर्षाची व्यापकता.
- ६. परस्पर पुरक प्रक्रिया.

* विधानांचे पारंपारिक वर्गीकरण.

- १. केवल विधान.
- २. सोपाधिक विधान.

* विधानाचे गुण.

- | | |
|----------------------------|---|
| १. सर्व अस्तित्वाची विधान | A |
| २. सर्व नास्तित्वाची विधान | E |
| ३. अंश अस्तित्वाची विधान | I |
| ४. अंश नास्तित्वाची विधान | O |

* सोपाधिक विधान व त्यांचे दोन प्रकार.

- १. सापेक्ष विधान उदा. जर विष पिले तर त्याचा मृत्यू होतो.
- २. वैकल्पीक विधान उदा. तो श्रीमंत असेल किंवा गरीब असेल

प्रश्न

- Q.1. तर्कशास्त्र म्हणजे काय ? ते सांगून तर्कशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करा ?
- Q.2. विगमन व निगमन यांच्यातील फरक स्पष्ट करा ?
- Q.3 विधानांचे पारंपारिक वर्गीकरण व प्रकार स्पष्ट करा .?
- Q.4 विधानाचे चार प्रकार सविस्तर स्पष्ट करा ?

SEMESTER - II
TOPIC - 1
QUANIFICATION LOGIC

((सज्जा अभ्यज्ञकशथ्रकज्जा तर्कशज्जस्त्र))

- ✖ प्रस्तावना —
- ✖ ' व्यक्तिचरे व अचरे **Individual & Variables & Contant**
- ✖ **A)** व्यक्तिचरे — " विशिष्ट नसलेल्या अशा कोणत्याही व्यक्तिसाठी जे चिन्ह वापरले जाते त्यास व्यक्ति चरे म्हणतात "
- ✖ eg- १. X राष्ट्र आहे (Nx)
- ✖ २. X पुस्तक आहे (Bx)
- ✖ **B)** व्यक्ति अचरे — " विशिष्ट व्यक्तिसाठी जे चिन्ह वापरले जाते त्यास व्यक्ति अचरे म्हणतात "
- ✖ eg- १. अशोका राजा होता (Ka)
- ✖ २. सॉक्रेट्स तत्वज्ञानी आहे.(ps)

- ✖ * एकवाची विधान व सामान्यावाची विधान
- ✖ **Singular Proposition**
- ✖ व्याख्या — " व्यक्ति विषयांच्या विधानांना एकवाची विधान असे म्हणतात."
- ✖ eg- कृतणा, नदी, कराड, ताजमहल.

✖ प्रकार

- ✖ १. होकारार्थी एकवाची विधान
- ✖ २. नकारार्थी एकवाची विधान

- ✖ सामन्यावाची विधानेचे प्रकार
- ✖ i). वैश्विक सामान्यावाची विधाने
- ✖ न्दपअमतेंस ळमदंतंस च्तवचवेपजपवद
- ✖ eg. All s 13 p (x)
- ✖ ii) अस्तित्वाची सामान्यावाची विधान
- ✖ Existential General Proposition
- ✖ eg. Some 'x' (JX)
- ✖ * विधान व विधान फलन
- ✖ १) विधान व विधान फलन यांच्यातील फरक
- ✖ eg. x प्रामाणिक आहे.
 x हुशार आहे.
- ✖ * विधानीय फलनाचे प्रकार
- ✖ Kinds of Proposition
- ✖ १. साधे विधान फलन
- ✖ eg. Lx, Cx, Bx
- ✖ २. संयुक्त विधानीय फलन
- ✖ eg. 1) Lx, Bx
 2) Lx, v Ax

- ✖ * विधानीय फलनापासून विधान मिळविण्याचे मार्ग
- ✖ १. उदाहरणीकरण eg. x सुंदर आहे.
- ✖ २. संख्यीकरण eg. $(x) < x$
- ✖ * नियम
- ✖ १ सर्ववाची विधाने - **A**
- ✖ महण सर्व तर्कशास्त्राच्या मुळी उत्साही असतात.
- ✖ $(x) (Gx, Ix)$
- ✖ २. अंशवाची विधान - **E**
- ✖ eg. काही तर्कशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हुशार नसतात
- ✖ $(Jx) (Gx, NIX)$
- ✖ चिन्हांकन ('A'विधानांचे)
- ✖ महण १. सर्व पुरुष शुर असतात. (**Mx, Bx**)
- ✖ $(x) (Mx, Bx)$
- ✖ '**E**'विधानांचे चिन्हांकन
- ✖ काही शेतकरी सदन असतात. (**Fx, Ax**)
- ✖ $(Jx) (Fx, Ax)$
- ✖ * मुक्तचरे व बध्दचरे
- ✖ free & bond variables


पारंपारिक व आधुनिक प्रतियोग चौरस

A

विरोध

E

उपविध



उपविरोध

O

प्रश्न

- Q 1) एकवाची विधान
- Q 2) मुक्तचरे
- Q 3) बद्धचरे
- Q 4) विधान फलन संकल्पना
- फ ५) पारंपारिक व आधुनिक तर्कशास्त्रानुसार विधानांचे प्रकार स्पष्ट करा.

